



# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)



AMS BANK



## १४ वा वार्षिक अहवाल

सन २०२२-२३

# आमचे प्रेरणास्थान



**सहकार महर्षी**

**स्व. खा. अण्णासाहेब मगर**

# विद्यमान संचालक मंडळ - २०२३-२०२८



श्री. नंदकुमार विठोबा लांडे  
चेअरमन



श्री. सी.ए. अमेय दर्वे  
व्हा. चेअरमन



प्रा. श्री. राजेश सरस्ते  
(संचालक)



सी.ए. चेतन आहेर  
(संचालक)



श्री. गणेश पवळे  
(संचालक)



श्री. विजय गवारे  
(संचालक)



सौ. सोनल लांडगे  
(संचालिका)



श्री. रामदास काळजे  
(संचालक)



श्री. राजाराम डेरंगे  
(संचालक)



श्री. संतोष भांगरे  
(संचालक)



सौ. सुगंधा लांडगे  
(संचालिका)



सौ. राजश्री हुलावळे  
(संचालिका)



श्री. मनोज वोरसे  
(संचालक)



श्री. शंकर मेटकरी  
(संचालक)



श्री. दिपक डोळस  
(संचालक)



सी.ए. मयुर शेंडगे  
(तज्ञ संचालक)



अॅड. फक्कड साकोरे  
(तज्ञ संचालक)



श्री. गजानन कुलकर्णी  
(मुख्य कार्यकारी अधिकारी)



# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

## संचालक मंडळ

अहवाल वर्षा अखेर संचालक सदस्य सन २०२२-२३		विद्यमान संचालक सदस्य सन २०२३-२८	
संचालक	पद	संचालक	पद
प्रा. राजेश दत्तात्रय सस्ते	-अध्यक्ष	श्री. नंदकुमार विठोबा लांडे	- अध्यक्ष
श्री. मनोज रघुनाथ बोरसे	-उपाध्यक्ष	श्री. सीए. अमेय सदानंद दर्वे	- उपाध्यक्ष
अॅड. घनश्याम सा. खलाटे	- संचालक	प्रा. श्री. राजेश दत्तात्रय सस्ते	- संचालक
श्रीमती सुलोचना रा. भोवरे (दि. ०६/०६/२०२२ पर्यंत)	- संचालिका	श्री. सीए चेतन आहेर	- संचालक
श्री. गणेश तुकाराम पवळे	- संचालक	श्री. गणेश तुकाराम पवळे	- संचालक
श्री. विजय बाजीराव गवारे	- संचालक	श्री. विजय बाजीराव गवारे	- संचालक
सौ. सविता दि. मोहरुत	- संचालिका	सौ. सोनल राहूल लांडगे	- संचालिका
सौ. सोनल राहूल लांडगे	- संचालिका	श्री. रामदास आनंदा काळजे	- संचालक
श्री. दिपक मारूती डोळस	- संचालक	श्री. राजाराम रामचंद्र ढेरंगे	- संचालक
अॅड. बाळासाहेब ता. थोपटे	- तज्ञ संचालक	श्री. संतोष रामदास भांगरे	- संचालक
श्री. सीए. अमेय स. दर्वे	- तज्ञ संचालक	सौ. सुगंधा रोहिदास लांडे	- संचालिका
श्री. गजानन कुलकर्णी - मुख्य कार्यकारी आधिकारी		सौ. राजश्री सुनिल हुलावळे	- संचालिका
व्यवस्थापन मंडळ - २०२२-२३		श्री. मनोज रघुनाथ बोरसे	- संचालक
अॅड.घन:शाम सा. खलाटे	- संचालक	श्री. शंकर नामदेव मेटकरी	- संचालक
प्रा. राजेश द. सस्ते	- संचालक	श्री. दिपक मारूती डोळस	- संचालक
सी.ए. मयूर श. शेंडगे	- संचालक	सी.ए. शेंडगे मयूर शत्रूघ्न	- तज्ञ संचालक
सी.ए. काशिनाथ बा. पठारे	- संचालक	अॅड. फक्कड पिराजी साकोरे	-तज्ञ संचालक
अॅड. संदेश बा. थोपटे	संचालक	श्री. गजानन कुलकर्णी - मुख्य कार्यकारी आधिकारी	



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

## परिशिष्ट अ

सन २०२२-२०२३

बँकेचे नाव	: अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित	
मुख्य कार्यालयाचा पत्ता	: ६८०/ ४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे ४११ ०३९.	
नोंदणी क्रमांक व दिनांक	: पी. एन. ए./बी.एन.के./१२०/९८-९९ दिनांक २९ डिसेंबर १९९८	
रिझर्व्ह बँकेकडून मिळालेला	: यु. बी. डी./एम. ए. एच./एम. यू. एम./००४ पी/९८-९९ दिनांक १ जून १९९९	
परवाना क्रमांक व दिनांक		
बँकेचे कार्यक्षेत्र	: पुणे जिल्हा व त्यास लागून असलेले ठाणे, अहमदनगर, रायगड, सातारा, सोलापूर जिल्हे.	
शाखा विस्तार	: मुख्य कार्यालय व १० शाखा	
<b>सभासद व ठेवीदार संख्या</b>		
नियमित सभासद	:	७४५२
एकुण नाममात्र सभासद	:	८६९
एकुण ठेवीदार	:	४०३१९
एकुण कर्जदार	:	१५४९
<b>वसुल भाग भांडवल</b>		<b>९१९.७१</b> (आकडे रुपये लाखात)
<b>निधी</b>		
राखीव निधी	:	६३१.५४
इतर निधी	:	७८९.६१
<b>एकुण निधी</b>	:	<b>१४२१.१५</b>
<b>ठेवी</b>		
बचत ठेवी	:	३६३८.२६
चालू ठेवी	:	२१९८.३१
मुदत ठेवी	:	११३४९.०८
<b>एकुण ठेवी</b>	:	<b>१७१८५.६५</b>
<b>कर्ज</b>		
तारण कर्ज	:	९५१३.७९
विनातारण कर्ज	:	५७२.८४
<b>एकुण कर्ज</b>	:	<b>१००८६.६३</b>
<b>गुंतवणूक</b>		
बँकातील मुदत ठेवी	:	२७५५.५५
सरकारी रोखे	:	५१८१.२०
इतर	:	२०५.३८
<b>एकुण गुंतवणूक</b>	:	<b>८१४२.१३</b>
<b>निव्वळ नफा / तोटा</b>		<b>५१२.७४</b>
ढोबळ (ग्रॉस) एन्. पी. ए. (as per bank)	:	२१.१६%
निव्वळ (नेट) एन्. पी. ए. (as per bank)	:	१४.४२%
एकुण कर्ज थकबाकी	:	१८६२.७०
एकुण थकीत खाते संख्या	:	१४१
खेळते भांडवल	:	२०३८६.७०

## भावपूर्ण श्रद्धांजली

अहवाल वर्षात दिवंगत झालेले बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक आणि आजपर्यंत देशातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रिडा आणि सहकार क्षेत्रातील तसेच शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संत, कवी, गायक, जवान, उद्योजक, संगीतकार, खेळाडू, कलाकार, शेतकरी व कामगार,

**त्यांच्या पवित्र कृतींमधून अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.**



# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

## वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(फक्त सभासदांसाठी)

अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित, भोसरी, पुणे ४११ ०३९ या बँकेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक १८/०७/२०२३ रोजी सकाळी ठिक १०.३० वा. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पुणे-नाशिक हायवे, भोसरी, पुणे-४११ ०३९. या ठिकाणी बँकेचे अध्यक्ष मा.श्री. नंदकुमार विठोबा लांडे यांचे अध्यक्षतेखाली खालील विषयांचा विचार करण्यासाठी आयोजित केलेली आहे.

### \* सभेपुढील विषय \*

- ०१) मागील दिनांक २७/०९/२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- ०२) मा.संचालक मंडळाच्या बँकेच्या सन २०२२-२०२३ या वर्षाच्या कार्याबद्दलची माहिती घेणे व लेखापरिक्षण झालेल्या ताळेबंद व नफा-तोटा पत्रकावर विचार करणे व स्विकृत करणे.
- ०३) मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या दि. ३१ मार्च २०२३ अखेरच्या नफा/तोटा विभागणीस मान्यता देणे.
- ०४) बँकेचा सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाचा वैधानिक लेखापरिक्षण अहवाल स्विकृत करणे.
- ०५) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडील मार्गदर्शक सुचनांनुसार सन २०२३-२४ या वर्षासाठी वैधानिक व अंतर्गत लेखापरिक्षकांची नियुक्ती संदर्भात बँकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेऊन मान्यता देणे.
- ०६) सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रकाची माहिती घेणे व मागील वर्षाचे अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे.
- ०७) मा. संचालक मंडळाचे सदस्य आणि त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७५ (२) नुसार माहिती घेणे.
- ०८) पोटनियम दुरुस्ती क्र. ४९ अ, ५५ (३), ५(९) बाबत निर्णय घेणे.
- ०९) महाराष्ट्र शासनाने नागरी सहकारी बँकांच्या कर्जवसुलीसाठी जाहिर केलेली सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची एकरकमी कर्जपरतफेड योजना स्विकृत केलेबाबतची माहिती घेणे.
- १०) वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणीत केलेली व ज्या कर्ज खात्यांच्या वसुलीची शक्यता नाही अशी कर्जखाती वसुलीचे सर्व हक्क अबाधित ठेवून कर्ज खाती निर्लेखित करणेबाबतचा निर्णय घेणे.
- ११) बँकेच्या सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण याकरिता बँकेने केलेल्या योजनांची माहिती घेणे. या बाबतच्या पुढील वर्षाच्या योजनांची नोंद घेणे.
- १२) सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची रजा क्षमापित करणे.
- १३) मा. अध्यक्ष यांचे परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

स्थळ : भोसरी

मा. संचालक मंडळाचे आज्ञेवरून

दिनांक : ०३ जूलै २०२३

श्री. गजानन श्रीधर कुलकर्णी  
मुख्य कार्यकारी अधिकारी

### सभासदांना विशेष सूचना :-

- १) गणसंख्येअभावी सदर सभा तहकुब झाल्यास सदर वार्षिक सर्वसाधारण सभा त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल. त्यात वरील विषयांचा विचार होईल. अशा तहकुब सभेस गणसंख्येचे बंधन राहणार नाही.
- २) सभासदांस केवळ सभेची नोटीस पाठविली आहे. बँकेचा अहवाल, ताळेबंद पत्रक, नफातोटा पत्रक बँकेच्या मुख्य कार्यालयात व सर्व शाखा कार्यालयात कार्यालयीन कामजाच्या वेळेत पहावयास मिळतील.
- ३) अहवालाविषयी किंवा आर्थिक पत्रकांविषयी सभासदांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी दिनांक ११/०७/२०२३ पूर्वी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत मुख्य कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात.
- ४) ज्या सभासदांची किमान भाग रक्कम रुपये १०००/- पेक्षा कमी आहे अशा सभासदांनी त्यांची उर्वरीत भागरक्कम त्वरीत जमा करावी.



# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)



## अध्यक्षीय मनोगत

### सन्माननीय सभासद बंधू भगिनिंनो,

आपल्या बँकेच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे.

बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली, या अतीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आपण सर्व सभासदांनी मला व माझ्या सहकारी संचालकांना भरघोस मतांनी विजयी केले याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो व आपणास धन्यवाद देतो.

सन २०१५ ते २०२० या कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आपले सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवाच्या व अपमानाच्या विषम मानसिक मनःस्थितीतून बाधित झालेल्या विरोधकांना हा पराभव अतिशय जिव्हारी लागला. आणि या मानसिक उद्वेगातून विरोधक शेवटपर्यंत बाहेर पडले नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुक प्राधिकरणाने सन २०२० पासून सुरु झालेल्या कोरोना महामारीच्या निमित्ताने सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या आता सन २०२३ मध्ये पार पडल्या. सन २०१५ पासून विरोधकांनी पराभवाच्या विचारात खचून जावून बँकेवर आणि संचालक मंडळावर खोटेनाटे आरोप करण्यास सुरुवात केली. या सततच्या आरोप, प्रत्यारोप, पत्रकार परिषद, सोशल मिडीयावरील पत्रकबाजी यामुळे सभासद, ठेवीदार, खातेदार सतत संभ्रमावस्थेत राहिले. याचा परिणाम मागील ०७ वर्षापासून बँकेच्या व्यवसाय वाढीवर आणि बँकेच्या आर्थिक सक्षमतेवर झाला आहे. सतत विरोधकांच्या तक्रारीमुळे २०१६ मध्ये असलेल्या २१० कोटीच्या ठेवी आता १७२ कोटीवर आल्या आहेत. कर्ज वाटप १२३ कोटीवरून १०१ कोटी झाले आहे, एकूण उत्पन्न २४ कोटीवरून १६ कोटी ५६ लाख झाले आहे. बँकेचा एकूण व्यवसायच कमी होत गेला.

सन २०२३-२८ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या ५ ते ६ उमेदवारांनी आपले सभासदत्वच रद्द करून आपली भाग रक्कम काढली आहे. ही या विरोधकांची बँकेबद्दल असलेली बेगडी निष्ठा याद्वारे दिसून येते, मुक्त विरोधाला विरोध करायचा व बँकेच्या कामकाजामध्ये विनाकारण उपद्रव निर्माण करावयाचा हाच यांचा कलुशित आणि विघ्नसंतोषी हेतु होता, हे सिध्द झाले आहे. आपण सर्व सभासदांनी बँकेवर, माझ्यावर आणि माझ्या सहकारी संचालकांवर विजयाची मोहोर लावून मोठी जबाबदारी टाकली आहे. या विद्यमान संचालकांमध्ये तीन चार्टर्ड अकौंटंट, वकील आणि व्यावसायिक असे सर्वसमावेशक असलेले सदस्य आहेत. मी आपणांस ग्वाही देतो की, हे पुर्ण क्षमतेचे संचालक मंडळ पुर्ण ताकदीने कार्यरत झालेले असून याचा सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, बँक अधिकाधिक सक्षम करणे हा एकमेव कार्यक्रम या संचालका मंडळाने हाती घेतला आहे. या कठीण प्रसंगामध्ये बँकेच्या सेवकांनी सुध्दा कोविड काळामध्ये तसेच चालू वर्षात आपले वेतनातील काही रक्कम कपात करून बँकेच्या सक्षमतेस हातभार लागला आहे. आपली बँक समजून सेवकांच्या या योगदानाबद्दल मी संचालक मंडळाचे सदस्य व सभासदांचे वतीने त्यांचे कौतुक करतो.

चालू आर्थिक वर्षामध्ये बँक २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये बँकेने सभासद, ठेवीदार, खातेदार यांचेसाठी विविध आकर्षक योजनांचे आयोजन केलेले आहे. अहवाल वर्षाच्या कालावधीमध्ये बँक अनेक चढउतारांना समर्थपणे सामोरे गेली असून आजरोजी बँकेची आर्थिक स्थिती सक्षम आहे. या सर्व काळात आपण बँकेवर आणि संचालक मंडळावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल मी पुन्हा आपले आभार व्यक्त करतो.



सहकार संजीवनी

# अम्बबँक मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

अहवाल वर्ष अखेरीस बँकेच्या एकूण ठेवी १७१ कोटी ८३ लाख असून कर्ज वाटप १०० कोटी ८४ लाख झालेले आहे. मार्च २०२३ अखेर सरकारी कर्ज रोखे व अन्य बँकांतील एकूण गुंतवणुक ८१ कोटी ४२ लाख झालेली आहे. बँकेची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडील मार्च

२०२२ अखेरची तपासणी अहवाल वर्षात पुर्ण झाली आहे. यापुर्वी आपण ऑनगोईंग पध्दतीने एनपीएचे प्रमाण निश्चीत करत होतो. आता रिझर्व्ह बँकेच्या एनपीए प्रमाण निश्चीत करण्याच्या पध्दतीमध्ये बदल झालेला असलेने आयडीयल बॅलन्स रकमेवर एनपीए प्रमाण निश्चीत करण्यात येते. यामुळे बँकेच्या एनपीए खात्यांची संख्या व रक्कम यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मी सर्व कर्जदारांना याद्वारे आवाहन करतो की, बदललेल्या नियमाचा स्विकार करून आपली थकीत रक्कम लवकरात लवकर भरून बँकेस सहकार्य करावे. मार्च २०२३ अखेर बँकेच्या एकूण एनपीएचे २१.१६ % आहे व निव्वळ एनपीए चे प्रमाण १४.२२ % आहे. सदरचे प्रमाण कमी करणेसाठी सर्व संचालक, सभासद व स्वतः कर्जदार यांनी एकत्रीत सहकार्य करावे असे मी आवाहन करत आहे.

अहवाल वर्षामध्ये बँकेस एकूण उत्पन्न १६ कोटी ५८ लाख झालेले आहे, परंतु अहवाल वर्षामध्ये बँकेस मा. वैधानिक लेखापरिक्षकांचे निर्देशामुळे अनेक प्रकारच्या जास्तीच्या तरतुदी कराव्या लागल्या, यामध्ये प्रामुख्याने पीएमसी बँकेकडे असलेल्या ठेवीपोटी करावी लागणारी तरतुद, एनपीए प्रमाणात वाढ झाल्याने करावी लागणारी तरतुद, मागील भरलेला आयकर इ. चा समावेश आहे. या जास्तीच्या कराव्या लागणाऱ्या तरतुदीमुळे बँकेच्या नमाक्षमेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सभासदांना देय असलेला मागील लाभांश देणेसाठी बँक पातळीवर अनेक प्रयत्न व पाठपुरावा चालू आहे. सभासदांना माझी विनंती आहे की, यापुर्वी केले तसेच सहकार्य आपण सर्व सभासदांनी लाभांशाचे बाबतीत बँकेस करावे, मला खात्री आहे काही दिवसातच याचा सकारात्मक प्रत्यय सभासदांना आल्याशिवाय राहणार नाही.

अहवाल वर्षामध्ये अध्यक्ष या पदावर प्रा. राजेश दत्तात्रय सस्ते व उपाध्यक्ष या पदावर श्री. मनोज रघुनाथ बोरसे यांनी अतिशय कार्यक्षमतेने काम केले असून यांना उर्वरीत संचालक मंडळाची व सेवक वर्गाची उत्तम साथ लाभली आहे. अहवाल वर्षामध्ये बँकचे वैधानिक लेखापरिक्षण मे. अंबावत सी जैन अॅन्ड असोसिएटस्, यांचेतर्फे सीए संजय पवार यांनी केलेले असून अंतर्गत लेखापरिक्षण सीए रतिकांत पिंगळे यांनी केलेले आहे. रिझर्व्ह बँकेने लेखापरिक्षणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार यावर्षीचे लेखापरिक्षण संबंधीतांनी पुर्ण केलेले आहे. अहवाल वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडील अधिकारी वर्ग, सहकार खात्याकडील अधिकारी वर्ग, कायदेशीर सल्लागार, तसेच संचालक व सेवक वर्ग यांचे सहकार्याने बँकेने काम केले आहे. या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

आपणा सर्व सभासदांचा बँकेवर असलेला विश्वास असाच वृध्दीगत व्हावा, अशी मी आशा बाळगतो. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे आभार मानतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय सहकार !!!

**नंदकुमार विठोबा लांडे**

(अध्यक्ष)





सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## Annexure-I Form A (अनुबंध-अ)

Form of Balance Sheet of ANNASAHEB MAGAR SAHAKARI BAN  
Balance Sheet as on 31st March 2023

000'S (Omitted)

Capital and Liabilities	Schedule	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (Previous Year)
Share Capital	1	91,971.00	86,573.00
Reserves and Surplus	2	90,840.94	1,55,454.00
Deposits	3	17,18,565.28	17,03,571.00
Brorowings	4		
Other liabilities and provisions	5	1,37,292.51	98,080.00
<b>Total Liabiity</b>		<b>20,38,669.72</b>	<b>20,43,680.00</b>

ASSETS				
Cash and balance with Reserve Bank of India	6	28,053.00	24,247.00	
Balance with banks and Money at call and short notice	7	94,531.00	1,24,760.00	
Investments	8	8,14,23.00	7,53,221.00	
Advance	9	10,08,663.76	10,38,226.00	
Fixed Assets	10	71,343.00	76,344.00	
Other Assets	11	21,865.96	26,882.00	
<b>Total Assets</b>		<b>20,38,669.72</b>	<b>20,43,680.00</b>	
Contingent liabilities	12	<b>4,546.00</b>	<b>2,710.00</b>	

The Notes to accountsreferred to above form an integral part of Balance Sheet.  
This is the Balance Sheet referred to in our report of even date.

### \* संचालक मंडळ \*

प्रा. श्री. राजेश सस्ते  
(संचालक)  
सौ. सोनल लांडगे  
(संचालिका)  
सौ. सुगंधा लांडगे  
(संचालिका)  
श्री. दिपक डोळस  
(संचालक)

सी.ए. चेतन आहेर  
(संचालक)  
श्री. रामदास काळजे  
(संचालक)  
सौ. राजश्री हुलावळे  
(संचालिका)  
सी.ए. मयुर शेंडगे  
(तज्ञ संचालक)

श्री. गणेश तुकाराम पवळे  
(संचालक)  
श्री. राजाराम ढेरंगे  
(संचालक)  
श्री. मनोज बोरसे  
(संचालक)  
सी.ए. फकड साकोरे  
(तज्ञ संचालक)

श्री. विजय बाजीराव गवारे  
(संचालक)  
संतोष भांगरे  
(संचालक)  
श्री. शंकर मेटकरी  
(संचालक)



# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक


AMS BANK

Form A B reproduced from original Government of India Notification March 26, 1992


Annexure I Form B Form of Profit and Loss Account for the year ended on 31st March 2023				
	INCOME	Schedule	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (Previous Year)
I	Inretst earned	13	1,55,536.48	1,80,812.00
	Other Income	14	10,354.00	9,424.00
	<b>Total</b>		<b>1,65,890.48</b>	<b>1,90,236.00</b>
II	<b>Expenditure</b>			
	Interese expended	15	95,237.00	1,04,389.00
	Operating Expenses	16	78,329.36	77,975.00
	Provisions and contingencies	17	47,481.36	3,300.00
	<b>Total</b>		<b>2,21,047.72</b>	<b>1,85,665.00</b>
III	<b>Profit/Loss</b>			
	Net Profit/loss(-) for the year		(55,158.24)	4,571.00
	Net Profit/loss(-) bought forward		2.00	1.00
	Income Tax W/off (Previous Years)		(12,442.00)	-
	MOC Defered Tax (as per MOC)		2,327.18	-
	MOC Reversal of Appropriations (as per MOC)		13,997.13	-
	<b>Total</b>		<b>(51,273.93)</b>	<b>4,572.00</b>
IV	Appropriations			
	Transfer to statutory reservers		0.00	1,709.00
	Transfer to statutory reservers		0.00	2,860.00
	Transfer to Government/proposed dividend		0.00	
	Balance carried over to balance sheet		0.00	2.00

The Notes to accountsreferred to abovge form an integral part of Balance Sheet.  
This is the Balance Sheet referred to in our report of even date.

For Ambawat Jain & Associates LLP  
Chartered Accountants  
FRN 109681W



For ANNASAHEB MAGAR SAHAKARI BANK MARYADIT



श्री. सी.ए. अमेय सदानंद दर्वे  
उपाध्यक्ष

श्री. नंदकुमार विठोबा लांडे  
अध्यक्ष

मे. श्री. आर. पिंगळे अॅण्ड असो.  
अंतर्गत लेखापरिक्षक

मे. अंबावत जैन अॅण्ड असो. एल.एल.पी.  
वैधानिक लेखा परिक्षक

श्री. गजानन श्रीधर कुलकर्णी  
मुख्य कार्यकारी अधिकारी



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

Schedule 1 - Capital		Rs. in (000)	
Sr. No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I	Authorised Capital (150000 Shares or Rs. 1000 each )	1,50,000.00	1,50,000.00
II	Subscribed Capital (91971 Shares of Rs. 1000 each)	91,971.00	86,573.00
	<b>Total</b>	<b>91,971.00</b>	<b>86,573.00</b>

Schedule 2 - Reserves and Surplus		Rs. in (000)	
Sr. No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2023 (previous Year)
I	<b>Statury Reserves</b>	63,153.87	67,191.00
	Opening Balance	67,191.00	66,135.00
	Additions during the year	1,815.00	1,056.00
	Deductions - Previous years Appropriations (as per MOC)	(5,852.13)	-
	Deductions during the year	-	-
II	<b>Capital Reserves</b>	<b>60,000.00</b>	<b>62,000.00</b>
	Opening Balance	62,000.00	61,500.00
	Additions during the year	600.00	500.00
	Deductions - Previous years Appropriations (as per MOC)	2,600.00	-
	Deductions during the year	-	-



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

**AMS BANK**

Schedule 2 - Reserve and Surplus			Rs. in (000)	
Sr. No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)	
III	<b>Share Premium</b>	—	—	
	Opening Balance	—	—	
	Additions during the year	—	—	
	Deductions during the year	—	—	
IV	<b>Revenue and Other Reserves (Specify nature)</b>	<b>18,961.00</b>	<b>21,692.00</b>	
	Opening Balance	21,693.00	18,546.00	
	Additions during the year	2,813.00	3,146.00	
	Deductions Previous years Appropriations (as per MOC)	(5,545.00)	—	
	Deductions during the year	—	—	
	<b>Other Reserve (specify nature)</b>	<b>(51,273.93)</b>	<b>4,571.00</b>	
V	Balance in Profit and Loss Account	(51,273.93)	4,571.00	
	<b>Total ( I, II, III, IV and V)</b>	<b>90,840.94</b>	<b>1,55,454.00</b>	

Schedule 3 - Deposits			
Sr. No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
A 1.	Demand Deposits	2,19,831.00	1,89,726.00
	(I) From Banks	—	—
	(ii) From others	2,19,831.00	1,89,726.00
All	(I) Savings Bank Deposits	3,63,826.00	3,49,888.00
AIII	Term Deposits	<b>11,34,908.28</b>	<b>11,63,957.00</b>
	(I) From Banks	—	—
	(ii) From others *(Addition of Rs. 276.28 through MOC)	11,34,908.28	11,63,957.00
	<b>Total ( I, II, III, IV and V)</b>	<b>17,18,565.28</b>	<b>17,03,571.00</b>
B	(I) Deposits of branches in India 1	17,18,565.28	17,03,571.00
	(ii) Deposits of branches outside India 1	—	—
	<b>Total ( I, II, III, IV and V)</b>	<b>17,18,565.28</b>	<b>17,03,571.00</b>



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

Schedule 4 - Borrowing			
Sr. No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I	Borrowings in India	—	—
	(i) Reserve Bank of India	—	—
	(ii) Others banks	—	—
	(iii) Others institutions and agencies	—	—
II	(II) Borrowing outside India	—	—
	<b>Total ( I and II)</b>	NIL	NIL
	Secured borrowing included in I and II above	NIL	NIL

Schedule 5 - Other Liabilities and Provisions			
			Rs. in (000)
Sr. No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I.	Bills Payable	4,369.00	12,962.00
II	Inter-office adjustments (net)	—	—
III.	Interest accrued I	517.00	184.00
IV.	Deferred Tax Liabilities	—	—
V	Others (including provisions)	1,32,406.51	84,934.00
	<b>Total</b>	<b>1,37,292.51</b>	<b>98,080.00</b>

Schedule 6 -Cash and Balances with Reserve Bank of India			
Sr. No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I..	Cash in hand (including foreign currency notes)	28,053.00	24,247.00
II	Balances with Reserve Bank of India	—	—
	In Current Account	—	—
	In Other Accounts	—	—
	<b>Total ( I and II)</b>	<b>28,053.00</b>	<b>24,247.00</b>



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

**AMS BANK**

Balances with Banks and Money at Call and Short Notice			
Sr No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I.	In India		
	Balances with banks		
	In Current accounts	94,531.00	1,24,760.00
	(In Other Deposit accounts	---	--
	Money at call and short notice		
	With banks	--	--
	With other institutions	-	-
	<b>Total (I and ii)</b>	<b>94,531.00</b>	<b>1,24,760.00</b>
II	Outside India	NIL	NIL
	In Current Account		
	In Other Deposit Accounts		
	Money at call and short notice		
	<b>Total (i, ii and iii)</b>	--	--
	<b>Grand Total (I and II)</b>	<b>94,531.00</b>	<b>1,24,760.00</b>

Schedule 8 Investments			
Sr. No.	Perticulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I.	Investments in India in		
	(I) Government securities	5,18,120.00	5,34,183.00
	(ii) In Other Deposits Accounts	2,75,555.30	1,98,500.30
	(iii) Shares	20,537.70	20,537.70
	(iv) Debentures and Bonds	-	-
	(v) Associates	-	-
	(vi) Others (to be specified)	-	-
	<b>Total</b>	<b>8,14,213.00</b>	<b>7,53,221.00</b>
II.	Investments outside India in	-	-
	(I) Government securities	-	-
	(ii) (including local authorities)	-	-
	(ii) Subsidiaries and/or Joint ventures aborad	-	-
	(iii) Other investments (to be specified)	-	-
	<b>Total</b>	-	-
	<b>Grand Total (I and II)</b>	<b>8,14,213.00</b>	<b>7,53,221.00</b>



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## Schedule 9 - Advances

Sr No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
A	(I) Bills purchased and discounted	-	-
	Cash credits, overdrafts and loans repayable on demand	4,03,069.00	3,91,552.00
	(iii) Term loans	5,48,310.00	5,83,759.00
	<b>Total (i, ii and iii)</b>	<b>9,51,379.00</b>	<b>9,75,311.00</b>
B	Secured by tangible assets (includes advances against book debts)	-	-
	Covered by Bank/Government Guarantees	-	-
	(iii) Unsecured	57,284.76	62,915.00
	<b>Total (i, ii and iii)</b>	<b>57,284.76</b>	<b>62,915.00</b>
C.I	Advances in India		
	(I) Priority sector	6,59,942.00	6,47,827.00
	(ii) Public sector	-	-
	(iii) Banks	-	-
	(iv) Others	3,48,721.76	3,90,399.00
	<b>Total (I, ii, iii and iv)</b>	<b>10,08,663.76</b>	<b>10,38,226.00</b>
C.II	<b>Advances outside India</b>	Nil	Nil
	(i) Due from banks		
	(ii) Due from others		
	(a) Bills purchased and discounted		
	(b) Syndicated Loans		
	(c) Others		
	Total (i and ii)	<b>0.00</b>	<b>0.00</b>
	<b>Grand Total (C.I. and C.II.)</b>	<b>10,08,663.76</b>	<b>10,38,226.00</b>

## Schedule 10 Fixed Assets

Sr No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I.	Premises	17,309.00	19,232.00
	At cost as on 31st March of the preceding year	19,232.00	21,369.00
	Additions During the year	-	-
	Deductions During the year	-	-
	Depreciation to date	1923.00	2137.00



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

**AMS BANK**

## Shedule 10 Fixed Assests

Sr No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I	Premises	17,309.00	19,232.00
	At cost as on 31st March of the preceding year	19,232.00	21,369.00
	Addition during the year	-	-
	Deductions during th year	-	-
	Depreciation to date	1923.00	2137.00
IA	Premises under construction	21,259.00	21,259.00
II	Other Fixed Assets (including furniture and fixtures)	32,775.00	35,853.00
	At cost (as on 31 March of the preceding year )	35,853.00	39,284.00
	Additions during the year	1,972.00	269.00
IIA	Deductions during the year	182.00	46.00
	Depreciation to date	4,868.00	5,790.00
	Leased Assets	-	-
	At cost as on 31st March of the preceding year	-	-
	Additions during the year including adjustments	-	-
	Deductions during the year including provisions Depreciation to date	-	-
	<b>Total (I, IA,II and IIA)</b>	<b>71,343.00</b>	<b>76,344.00</b>

## Schedule 11 Other Assets

Sr No.	Perticulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2023 (previous Year)
I	Inter-office adjustments (net)	-	-
II	Interest accrued	15,327.00	12,815.00
III	Tax paid in advance/tax deducted at source	1,003.00	10,936.00
IV	Stationery and stamps	1,437.00	1,231.00
V	Non-banking assets acquired in satisfaction of claims	-	-
VI	Deferred Tax assets (As per MOC)	2,327.18	-
VII	Others	1,771.78	1,900.00
	<b>Total</b>	<b>21,865.96</b>	<b>26,882.00</b>





सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## Schedule 12 Contingent Liabilities

Sr No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I	Claims against the bank not acknowledged as debts	-	-
II	Liability for partly paid investments	-	-
III	Liability on account of outstanding forward exchange contracts	-	-
IV	Guarantees given on behalf of constituents	-	-
	(a) In India	-	-
	(b) Outside India	-	-
V	Acceptances, endorsements and other obligations	-	-
VI	Other items for which the bank is contingently liable	4,546.00	2,710.00
	<b>Total</b>	<b>4,546.00</b>	<b>2,710.00</b>

## Schedule 13 Interest Earned

Sr No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I	Interest/discount on advances/bills	1,04,084.48	1,35,811.00
II	Income on investments (including dividend)	51,452.00	45,001.00
III	Interest on balances with Reserve Bank of India and other inter-bank funds		
IV	Others		
	<b>Total</b>	<b>1,55,536.48</b>	<b>1,80,812.00</b>

## Schedule 14 Other Income

Sr No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
I	Commission, exchange and brokerage	783.00	669.00
II	Profit on sale of investments (net) Less: Loss on sale of investments	437.00	1,816.00
III	Profit on revaluation of investments Less: Loss on revaluation of investments	-	-



# अण्णासाहेब नगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

Schedule 14 Other Income			
Sr No.	Particulars	As on 31.03.2023 (Current Year)	As on 31.03.2022 (previous Year)
IV	Profit on sale of land, buildings and other assets Less: Loss on sale of land, buildings and other Other assets	148.06	-
V	Profit on exchange transactions Less: Loss on exchange transactions	-	-
VI	Income earned by way of dividends, etc., form subsidiaries/companies and/or joint ventures abroad/in india	-	-
VII	Miscellaneous income	8,985.94	6,939.00
	<b>Total other Income</b>	<b>10,354.00</b>	<b>9,424.00</b>

Schedule 15 Interest Expended			
Sr No.	Particulars	Year ended 31.3.2023 (Current Year)	Year ended 31.3.2022 (Year)
I	Interest on deposits	95,237.00	1,04,389.00
II	Interest on Reserve Bank of India/inter-bank borrowings	-	-
III	Others	-	-
	<b>Total</b>	<b>95,237.00</b>	<b>1,04,389.00</b>

Schedule 16 Operating Expenses			
Sr No.	Particulars	Year ended 31.03.2023 (Current Year)	Year ended 31.03.2022 (previous Year)
I	Payments to and provisions for employees	42,863.00	46,837.00
II	Rent, taxes and lighting	8,397.00	7,000.00
III	Printing and stationery	2,046.00	1,590.00
	Advertisement and publicity	1,140.00	896.00
	Depreciation on bank's property other than Leased Assets	6,791.00	7,927.00



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

Shedule 16 Operating Expenses			
Sr No.	Particulars	Year ended 31.03.2023 (Current Year)	Year ended 31.03.2022 (previous Year)
	Directors' fees, allowances and expenses	155.00	164.00
VI	Auditors' fees and expenses (including branch auditors' fees and expenses)	697.00	794.00
VIII	Law charges	—	—
V	Postage, telegrams, telephones, etc.	471.00	486.00
X	Repairs and maintenance	1,466.00	1,469.00
XI	Insurance *(Deduction of Rs. 340.63 through MOC)	3,610.37	3,537.00
XII	Pigmy Commission paid	869.00	628.00
XIII	Other expenditure* *(Addition of Rs. 2103.99 through MOC)	9,823.99	6,647.00
	<b>Total</b>	<b>78,329.36</b>	<b>77,975.00</b>

Shedule 17 Provisions and contingencies			Rs. in (000)
Sr No.	Perticulars	Year ended 31.03.2023 (Current Year)	Year ended 31.03.2022 (previous Year)
I	Provision for BDDR* *(Addition of Rs. 14510 through MOC)	33,510.00	3,300.00
II	Provision for Depreciation in Invetment* *(Addition of Rs. 12421.36 through MOC)	13,971.36	—
	<b>Total</b>	<b>47,481.36</b>	<b>3,300.00</b>

श्री. गजानन श्रीधर कुलकर्णी  
मुख्य कार्यकारी अधिकारी

सी. ए. अमेय सदानंद दर्वे  
उपाध्यक्ष

श्री. नंदकुमार विठोबा लांडे  
अध्यक्ष

मे. श्री. आर. पिंगळे अॅण्ड असो.  
अंतर्गत लेखापरिक्षक

मे. अंबावत जैन अॅण्ड असो. एल.एल.पी.  
वैधानिक लेखा परिक्षक



# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## (Form No. N-1 Independent Auditor's Report)

### Hon. Members of

Annasaheb Magar Sahakari Bank Maryadit,  
540/4B, Landewadi, Bhosari,  
Pune - 411039.

### Ref. :- Appointment Letter Reference No. AMSB/HO/142/2022-23 Dated 18/11/2022 Report on the Financial Statements as a Statutory Auditor

1. We have audited the accompanying financial statements of the Annasaheb Magar Sahakari Bank Maryadit which comprise the Balance Sheet as at 31st March 2023 and the Statement of Profit and Loss for the year ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information incorporated in these financial statements of the Bank along with its Branches audited by us for the period 1st April 2022 to 31st March 2023.

Management's Responsibility for the Financial Statements

2. Management of the Bank is responsible for the preparation of these Financial Statements that give true and fair view of the financial position and financial performance and Cash Flows of the Bank in accordance with the accounting principles generally accepted in India including the Accounting Standards as issued by the ICAI read with guidelines issued by the Reserve Bank of India in so far as they are applicable to the Bank and in conformity with the provisions of the Banking Regulation Act, 1949 as applicable, complying with Reserve Bank of India Guidelines Operative Societies and the Maharashtra Co-Operative Societies Act, 1960 (as amended by Maharashtra Co-Operatives Societies (Amendment) Ordinance, 2013 (Mah. Ord. No. 11 Of 2013) and the Maharashtra Co-Operatives Rules, 1961. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

### Auditor's Responsibility

3. Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with the applicable Standards by the Institute of Chartered Accountants of India and under the MCS Act/BR Act/RBI guidelines. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatement.

4. An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgment, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances. An audit also includes evaluating the appropriateness accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.

### Opinion

6. In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, we state as under.  
I, The balance sheet and Profit and Loss Account of the Bank is drawn as per the Banking Regulation Act 1949 (as applicable to Co-Operative Societies ) as well as The Maharashtra operatives Societies Act, 1960 (as amended by Maharashtra Co-Operative (Amendment) Ordinance, 2013 (Mah. Ord. No. 11 of 2013).



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

- ii. In our opinion proper books of accounts as required by The Maharashtra Co-Operatives Societies Act 1960 (amended by Maharashtra Co-Operatives Societies )Amendment) Ordinance, 2013 (Mah. Ord. No. li of 2013) and the Maharashtra Co-Operatives Societies Rules, 1961, have been kept by the bank so far as appears from our examination of those books.
- iii. The observations contained in the audit memorandum in give all the information required by the Maharashtra Co-Operatives Societies Act 1960 (as amended by Maharashtra Co-Operatives Societies - (Amendment) ordinance, 2013 (Maha. Ord. No. li of 2013) and Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, in the manner so required, in conformity with the accounting principles generally accepted in India;
- iv. The Balance Sheet, read with the notes thereon is a full and fair Balance sheet containing all the necessary particulars, is properly drawn up so as to exhibit a true & fair view of state of affairs of the Bank as at March 31, 2023 in conformity with accounting principles generally accepted in india.
- v. The Profit & Loss Account, read with the notes thereon shows a true balance of loss, in conformity with accounting principles generally accepted in India, for the year covered by account, Bank has incurred Loss of Rs. 512.74 Lakhs and read with the notes exhibit a true & fair view of state of affairs of the Bank as at March 31, 2023 in conformity with accounting principles generally accepted in India, subject to our reports of part A, B and C.

## Report on Other Legal and Regulatory Matters

7. The balance Sheet, Profit and loss account have been up on accordance with the provision of the Banking Regulation Act 1949 as applicable to Co-operative societies and the Maharashtra Cooperative Societies Act, 1960 (as amended by Maharashtra Cooperative Societies (amendment) Ordinance 2013 (2013 (Mah. Ord. no. II of 2013).
8. Subject to the limitations of the audit as indicated in Paragraphs 3 to 5 above and paragraph 10 below, we Further report that
  - a) We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.
  - b) The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank.
  - c) The returns received from the offices and branches of the Bank have been found adequate for the purposes of out audit.

## 9. In our opinion

- a) The balance Sheet and Profit and Loss Account delt with by this report are in argument with the books of account and the returns,
- b) In our opinion, proper books of account as required by Law have been kept by the Bank Balance Sheet, Profit and Loss Statement comply with the Accounting Standards' issued by the Institute Of Chartered Accountants of India from time to time, so far as they apply to the banking Industry & as appears from our examination of the those books.

10. The Bank has been awarded "C" audit classification for the Financial Year 2022-2023.

For Ambavat Jain & Associates LLP  
Chartered Accountants  
FRN 109681W

  
CA Parag Pawar  
Partner



Place : Mumbai  
Date : 28/06/2023  
UDIN : 23126305BGXOV53361



# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : www.amsbank.in • E-mail : asmbankbsr@gmail.com

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

सन २०२३-२४ चे अंदाज पत्रक :- (विषय क्र ०६)

उत्पन्न

(आकडे रुपये लाखात)

अ. क्र.	तपशिल	सन २०२२-२०२३ चा अंदाज	प्रत्यक्ष उत्पन्न	सन २०२३-२०२४ चा अंदाज
१	कर्जावरील व्याज	१४५७.६७	१०४०.८३	१२४०.९०
२	गुंतवणूकीवरील व्याज	४८०.००	५१४.५२	४९०.००
३	इतर उत्पन्न	९७.००	१०३.५४	११०.००
४	नफा-तोटा	००.००	५५१.५८	०.००
	एकुण	२०३४.६७	२२१०.४७	१८४०.९०

## खर्च

अ. क्र.	तपशिल	सन २०२२-२०२३ चा अंदाज	प्रत्यक्ष खर्च	सन २०२३-२०२४ चा अंदाज
१	ठेवीवरील व्याज	१११८.३०	९५२.३७	९७५.००
२	संचालक खर्च	१.९०	०.६६	१.९०
३	सेवकांवरील खर्च	४७५.००	४२८.६३	३८१.००
४	प्रशासकीय खर्च	२२५.००	१६१.६७	१६५.००
५	तरतुदी	४०.००	४७४.८१	१३५.००
६	आयकर *	३०.००	१२४.४२	२५.००
७	घसारा	७२.००	६७.९१	७५.००
८	निव्वळ नफा	७२.४७	०.००	८३.००
	एकुण	२०३४.६७	२२१०.४७	१८४०.९०

वरील प्रमाणे अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता मिळावी.

तरतुदी - अहवाल वर्षात वैधानिक लेखापरिक्षकाचे निर्देशानुसार पीएमसी बँकेकडे असलेल्या ठेवी पोटी करावी लागणारी तरतुद व एनपीए प्रमाणात झालेली वाढ यामुळे करावी लागणारी जास्तीची तरतुद.

आयकर - मागील असलेला आयकर भरलेमुळे.

मा. संचालक व त्यांचे नातेवाईकांना दिलेली कर्जे

संचालक सदस्य किंवा कायद्याने ठरवून दिलेले त्यांचे नातेवाईक वा फर्म यांना बँकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर केले नाही किंवा ते कोणालाही जामीन नाहीत. याची नोंद आपण सर्वांनी सहकारी कायद्याचे कलम ७५ (२) नुसार घ्यावी अशी विनंती आहे. या बाबतचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७५ (२) नुसार

मा. संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाचा तपशिल

तपशील	खाते संख्या	येणे बाकी		थकबाकी		एकुण कर्जाची येणेबाकी प्रमाण
		रुपये	पैसे	रुपये	पैसे	
संचालक कर्ज	-----	-----	-----	-----	-----	-----
संचालकांचे नातेवाईक कर्ज	-----	-----	-----	-----	-----	-----
एकुण						



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## पोटनियम दुरुस्ती २०२३

पोटनियम अ. क्र.	सध्याच्या पोटनियमाची शब्द रचना	दुरुस्त झाल्याप्रमाणे पोटनियमाची शब्द रचना	दुरुस्तीचे कारण
४९ अ	<p>बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटी ५ सदस्यांची राहिल</p> <p><b>अ. सदस्य : -</b></p> <p>बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये संचालक मंडळ सदस्यांपैकी पात्रता पुर्ण करणारे जास्तीत जास्त ३ संचालक (५०% पेक्षा अधिक नाहीत) बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य होऊ शकतील. अन्य २ सदस्य बाहेरील परंतु पात्रता पूर्ण करणारे राहतील. परंतु कोणत्याही स्थितीत किमान २ सदस्य हे बाहेरीलच असतील. मुख्य कार्यकारी अधिकारी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य राहतील पण त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही.</p> <p><b>ब. पात्रता : -</b></p> <p>१. प्रत्येक सदस्य खालील पात्रता पुर्ण करणारा असावा.</p> <p>१) अकौन्टसी</p> <p>२) शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था</p> <p>३) बँकींग</p> <p>४) सहकार</p> <p>५) अर्थशास्त्र</p> <p>६) पतपुरवठा</p> <p>७) कायदा</p> <p>८) लघुउद्योग</p>	<p>बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटी ६ सदस्यांची राहिल</p> <p><b>अ. सदस्य : -</b></p> <p>बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये संचालक मंडळ सदस्यांपैकी पात्रता पुर्ण करणारे जास्तीत जास्त ३ संचालक (५०% पेक्षा अधिक नाहीत) बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य होऊ शकतील. अन्य ३ सदस्य बाहेरील परंतु पात्रता पूर्ण करणारे राहतील. परंतु कोणत्याही स्थितीत किमान ३ सदस्य हे बाहेरीलच असतील. मुख्य कार्यकारी अधिकारी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य राहतील पण त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही.</p> <p><b>ब. पात्रता : -</b></p> <p>१. प्रत्येक सदस्य खालील पात्रता पुर्ण करणारा असावा.</p> <p>१) अकौन्टसी</p> <p>२) शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था</p> <p>३) बँकींग</p> <p>४) सहकार</p> <p>५) अर्थशास्त्र</p> <p>६) पतपुरवठा</p> <p>७) कायदा</p> <p>८) लघुउद्योग</p>	संचालक मंडळाचा जास्तीचा सहभाग असणेसाठी



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

<p>९) इन्फर्मेसन टेक्नोलॉजी</p> <p>१०) रिझर्व बँकेने प्रस्तावित केलेला अन्य विषय प्रत्येक सदस्य वरीलपैकी कोणत्याही एक किंवा अनेक विषयातील विशेषज्ञान प्राप्त केलेला किंवा प्रत्यक्षत्या क्षेत्रातील अनुभव असलेला असावा.</p> <p>२. रिझर्व बँकेने वेळोवेळी कळविलेला फिट अॅण्डप्रॉपर क्रायटेरीया पूर्ण करणारा असावा.</p> <p>३. सदस्याचे बँकेबरोबर किमान मागील ३ वर्षांत ठेवी व्यतिरिक्त व अन्य अॅन्सिलरी सेवा व्यतिरिक्त कोणतेही व्यवसायिक संबंध असू नयेत.</p> <p>४. सहकार कायद्यातील तरतूदीनुसार कोणीही सदस्य संचालक पदासाठी अपात्र ठरविलेला नसावा.</p> <p><b>क. मिटींग्ज :</b> -</p> <p>बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सभा आवश्यकतेनुसार घेतल्या जातील. मात्र दर तिमाहीस किमान एक सभा घेतली जाईल. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यामधून अध्यक्षांची निवड केली जाईल किंवा संचालक मंडळ अध्यक्षांची निवड केली जाईल किंवा संचालक मंडळाचा अध्यक्ष बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या मिटींगसाठी एकूण सदस्य संख्येच्या २/३ इतकी सदस्य संख्या गणपूर्तीसाठी आवश्यक राहिल. संचालक मंडळसभेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सभेच्या इतिवृत्ताचा आढावा घेतला जाईल.</p>	<p>९) इन्फर्मेसन टेक्नोलॉजी</p> <p>१०) रिझर्व बँकेने प्रस्तावित केलेला अन्य विषय प्रत्येक सदस्य वरीलपैकी कोणत्याही एक किंवा अनेक विषयातील विशेषज्ञान प्राप्त केलेला किंवा प्रत्यक्षत्या क्षेत्रातील अनुभव असलेला असावा.</p> <p>२. रिझर्व बँकेने वेळोवेळी कळविलेला फिट अॅण्डप्रॉपर क्रायटेरीया पूर्ण करणारा असावा.</p> <p>३. सदस्याचे बँकेबरोबर किमान मागील ३ वर्षांत ठेवी व्यतिरिक्त व अन्य अॅन्सिलरी सेवा व्यतिरिक्त ३. सदस्याचे बँकेबरोबर किमान</p> <p>४. सहकार कायद्यातील तरतूदीनुसार कोणीही सदस्य संचालक पदासाठी अपात्र ठरविलेला नसावा.</p> <p><b>क. मिटींग्ज :</b> -</p> <p>बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सभा आवश्यकतेनुसार घेतल्या जातील. मात्र दर तिमाहीस किमान एक सभा घेतली जाईल. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यामधून अध्यक्षांची निवड केली जाईल किंवा संचालक मंडळ अध्यक्षांची निवड केली जाईल किंवा संचालक मंडळाचा अध्यक्ष बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या मिटींगसाठी एकूण सदस्य संख्येच्या २/३ इतकी सदस्य संख्या गणपूर्तीसाठी आवश्यक राहिल. संचालक मंडळसभेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सभेच्या इतिवृत्ताचा आढावा घेतला जाईल.</p>	
---	---	--





सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

	<p><b>ड. भत्ता</b> बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सभासदास प्रत्येक मिटींगसाठी रु. १०००/- इतका भत्ता व प्रवास खर्चाचा परतावा दिला जाईल. भत्तामध्ये वाढ/ घट करण्याचा अधिकार संचालक मंडळाकडे राहिल.</p> <p><b>फ. व्यवस्थापन मंडळाची कार्ये</b> रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार, धोरणानुसार व संचालक मंडळाने दिलेल्या अधिकारानुसार या कमिटीचे कामकाज केले जाईल.</p>	<p>एकूण सदस्य संख्येच्या २/३ मॅनेजमेंटच्या मिटींगसाठी मंडळाचा अध्यक्ष बोर्ड ऑफ निवड केली जाईल किंवा संचालक मंडळ अध्यक्षांची इतकी सदस्य संख्या गणपूर्तीसाठी आवश्यक राहिल. समितीच्या अध्यक्षांना कास्टींग मत देण्याचा अधिकार राहिल. संचालक मंडळसभेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सभेच्या इतिवृत्ताचा आढावा घेतला जाईल.</p> <p><b>ड. भत्ता</b> बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सभासदास प्रत्येक मिटींगसाठी रु. १०००/- इतका भत्ता व प्रवास खर्चाचा परतावा दिला जाईल. भत्तामध्ये वाढ/ घट करण्याचा अधिकार संचालक मंडळाकडे राहिल.</p> <p><b>फ. व्यवस्थापन मंडळाची कार्ये</b> रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार, धोरणानुसार व संचालक मंडळाने दिलेल्या अधिकारानुसार या कमिटीचे कामकाज केले जाईल.</p>	
५५(३)	लघुउद्योग धंद्यासाठी एकूण २.५०% पैकी सुरुवातीस कर्ज रकमेच्या १% पर्यंत व उर्वरीत १.५०% पुढील दोन वर्षांत घेता येईल.	पोटनियम रद्द करणे	कर्जदाराचे कर्ज मंजूर झालेनंतर पोटनियमानुसार होणारी भाग भांडवलाची रक्कम एकाच वेळी घेणेत येते. म्हणून हा पोटनियम रद्द करण्यात यावा.
५(९)	ग्राहकांच्या वतीने बॉन्ड्स, कर्ज रोखे, वचन चिठ्या, व इतर सर्व प्रकारचे दस्तऐवज (सिक्युरिटीज) विकत घेणे व विकणे.	पोटनियम रद्द करणे	अशा प्रकारचा कोणताही व्यवहार बँक करत नसलेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सुचनेनुसार सदरपोट नियम रद्द करणेत यावा.



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

ANNASHEB MAGAR SAHAKARI BANK MARYADIT, BHOSARI, PUNE

Financial Year: 2022-23

## NOTES FORMING PART OF THE PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2023 AND BALANCE SHEET AS ON 31ST MARCH, 2023:

### I. BACKGROUND:

Annasaheb Magar Sahakari Bank Maryadit was started its business on 29.12.1998 at Bhosari Pune. The Bank has expanded its business within Pune & Ahmednagar districts.

The Bank is a non-schedule co-operative bank registered under MCS Act 1960 on 29th December 1998 vide Registration No. PNA/BNK/128/98--99 & as permission given by RBI on 1st June 1999 vide License No UBD /MAH/MUM/004P/98—99. The existing area of operation of the Bank is in Pune District its adjoining Thane, Ahmednagar, Raigad, Satara and Solapur districts.

### II. SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES:

#### 1. Accounting Convention:

The accompanying Financial statements have been prepared and presented under the historical cost convention on an accrual basis, unless otherwise stated, on a going concern basis and comply with the generally accepted accounting principles, statutory requirements prescribed under The Banking Regulation Act, 1949 and The Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (As amended by the Maharashtra Cooperative Societies (Amendment) Act, 2013), Circulars and Guidelines issued primarily by Reserve Bank of India from time to time, the applicable Accounting Standards ('AS') as issued by the Institute of Chartered Accountants of India ('ICAI') and the current practices prevailing amongst the Co-operative Banks in India. Accounting Policies adopted in the current year are consistent with those of previous year except otherwise stated.

#### 2. Use of Estimates:

The presentation of financial statements is in conformity with generally accepted accounting principles, requires management to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets and liabilities, revenues and expenses, and disclosure of contingent liabilities at the date of the financial statements. Actual results could differ from those estimated. Management believes that the estimates used in the preparation of the financial statements are prudent and reasonable. Any revisions to the accounting estimates are recognised prospectively in the current and future periods.

#### 3. Investments:

- Investments other than in those held as term Deposits with Banks/Mutual Fund and shares of Co-operative Institutions are classified into Held to Maturity (HTM), Held for Trading (HFT), AND Available for Sale (AFS) categories in accordance with Reserve Bank of India (RBI) Guidelines on Classification and Valuation of investments for Primary (Urban) Cooperative Banks.
- Investments under HTM category carried at Book Value. The premium paid, if any, on the investments under this category amortized over the residual life of security.
- Investments under Available for Sale category are valued at lower of Cost or Market Value. Net depreciation, if any under each classification have provided for, and net appreciation if any, is ignored.



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

- d) Broken period interest, Brokerage and commission if any in respect of investments purchased is treated as an item of expenditure under the profit and loss account.
- e) Investments where Principal / Interest remains overdue for more than 90 days are classified as Non-performing and Provision is made in line with the Guidelines of Reserve Bank of India from time to time.

#### 4. Advances:

The classification of advances into standard, substandard, doubtful and loss assets as well as provisioning and overdue interest reserve on standard advances and non-performing advances has been arrived at on-going basis which is accordance with the income recognition, assets classification and provisioning norms prescribed by the reserve bank of India from time to time.

#### 5. Fixed Assets & Depreciation:

6. The depreciation on fixed assets is calculated based on methods and rates as mentioned below -

Sr. No.	Description of the Assets	Depreciation Rates (p.a.)	Method of Depreciation
1	Dead Stock	10%	Written Down Value
2	Computers & Allied Machinery	40%	Written Down Value
3	Electrical Fittings	15%	Written Down Value
4	Vehicles	15%	Written Down Value
5	Furniture	10%	Written Down Value
6	Building & Construction	10%	Written Down Value

- Depreciation on fixed assets purchased during the year charged as per norms.
- If the asset purchased and retained for 180 days or more, it charged at 50% of the prescribed rates, as mentioned above.

#### 7. Share Capital:

As per approval of the Registrar of Co-operative Societies and the Bye-Laws, the Authorized Share Capital of the Bank is 15 Crores and Subscribed Capital is Rs. 9,19,71,400/- (91971 shares of Rs. 1000 each). Amounts towards Membership are initially collected as Application Money and transferred to Capital only after Board approval.

#### 8. Recognition OF Income and Expenditure:

Revenue is recognized to the extent that it is probable that the economic benefits will flow to the Bank and the revenue can be reliably measured. Items of income and expenditure are accounted for on accrual basis except the following items: -

- Interest income on advances is recognized on receipt.
- Income from locker rent, Commission, Interest on Income tax refunds, dividend income are accounted on receipt.
- Income from processing fees is accounted after issuance of the sanction letter.
- Realized gains on investments under HTM category is recognized in the Profit and Loss Account.
- Gains on Sale of Asset is recognized in the Profit and Loss Account.

#### 9. II. Summary of significant accounting standards:

- 1) Net Profit or Loss for the period, Prior Period items and changes in Accounting Policies:





सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

Accounting Policies generally followed have been consistently applied over the years and no material departures have taken place during the year.

Prior period items if not material are not recognized in the financial statement.

2) Revenue Recognition (AS 9):

As per RBI directives, in respect of performing assets, interest and other income recognized on accrual basis as and when the same is earned. However, income on Non-Performing Assets were recognize on realization.

Bank has accounted commission on bank guarantees on a receipt basis.

3) Employee Benefits (AS 15):

a. The retirement benefits in the form of provident fund are a defined contribution scheme. The contributions to PF were charged to profit and loss account for the year.

b. Bank has taken Insurance Policy from LIC of India and is maintaining fund under trust deed with LIC of India for gratuity payments to employees. The premium contribution paid to LIC to meet gratuity liability was debited to Profit and Loss Account.

c. Leave encashment provision is made by the bank on an estimated basis.

4) Segment Reporting (As 17):

Primary segment i.e. Business segment: The operations of the bank fall in the banking Segment alone therefore; separate segment-wise disclosure is not required.

5) Related Party Disclosure (As 18):

The Bank has not extended any finance neither to the members of the Board of Directors and their relatives, nor renewed and granted extensions to such loans.

6) Impairment of Assets (As 28):

There is no material impairment of any assets.

7) Internal Audit:

Quarterly audit of Ten branches, Monthly audit of Head office was conducted by Chartered Accounts appointed by the bank. All such audits were complete up to March 31, 2023.

8) Penalties for Disclosure:

RBI has not imposed any penalty on the bank for any reason during the financial year.

9) Accounting for Taxes on Income (AS 22):

Provision for deferred tax Asset is made based on estimated taxable Income/loss in accordance with the Income Tax, 1961 and rules framed there under.

10) Provisions, Contingent Liabilities and Contingent assets (AS 29):

A provision has recognized when the present obligation as result of past events and it is probable that, an outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate made.

11) Depositor Education and Awareness Fund (DEAF) :





सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

All amounts outstanding in respect of liability accounts standing in credit in any account by whatever name called and remaining unclaimed for a period for more than 10 years, are transferred to DEAF account in accordance with guidelines of the RBI.

Figures are regrouped or rearranged wherever necessary to conform to the presentation.

For ANNASAHEB MAGAR SAHAKARI BANK MARYADIT



Chairman



Vice-Chairman



Director



CEO

For Ambavat Jain & Associates LLP  
Chartered Accountants  
FRN 109681W



CA Sanjay Pawar  
Partner



Place: Mumbai  
Date: 28/06/2023  
UDIN: 23126305BGXOVS3361



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब नगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## DISCLOSURES AS PER RESERVE BANK OF INDIA'S GUIDELINES:

### 1. Regulatory Capital :

#### a) Composition of Regulatory Capital

(Amount in ₹ crore)

Sr. No.	Particulars	31.03.2023	31.03.2022
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves@ (net of deductions, if any)	9.20	8.66
ii)	Additional Tier 1 capital*/ Other Tier 1 capital@	6.04	11.87
iii)	Tier 1 capital (i + ii)	15.24	20.53
iv)	Tier 2 capital	1.38	0.89
v)	Total capital (Tier 1+Tier 2)	16.62	21.42
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	71.16	71.49
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs@	21.42%	28.72%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	21.42%	28.72%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	1.94%	1.24%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	23.36%	29.96%
xi)	Leverage Ratio*	N.A.	N.A.
	Percentage of the shareholding of	N.A.	N.A.
xii)	a) Government of India	N.A.	N.A.
	b) State Government (specify name)\$	N.A.	N.A.
xiii)	c) Sponsor Bank\$	N.A.	N.A.
xiii)	Amount of paid-up equity capital raised during the year	N.A.	N.A.
xiv)	" Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, Of which: Give list 7 as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant"	N.A.	N.A.
xv)	" Amount of Tier 2 capital raised during the year, of which : Give list 8 as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant"	N.A.	N.A.



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## 2. Asset liability management :

Maturity pattern of certain items of assets and liabilities as on 31.03.2023.

(Amount in ₹ crore)

	1 to 14 days	15 to 28 days	29 days to & up to 3 months	Over 3 Months and upto 6 Months	Over 6 Months and upto 1 Year	Over 1 Year and upto 3 Years	Over 3 Years and upto 5 Years	Over 5 Years	TOTAL
Deposits	12.43	2.23	10.15	14.01	27.19	102.27	2.97	0.61	171.86
Advances	7.22	0.41	6.94	5.94	21.70	24.18	15.56	18.92	100.87
Investments	-	0.90	9.46	1.30	14.45	4.41	7.41	43.49	81.42
Borrowings	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency Assets	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency liabilities	-	-	-	-	-	-	-	-	-

## 3. Investments :

a) Composition of Investment Portfolio As on 31.03.2023.

(Amount in ₹ crore)

	Investments in India							Investments outside India				
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or jointventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or jointventures	Others	Total Investments outside India	Total Investments
Held to Maturity												
Gross	37.29	-	-	-	-	-	37.29	-	-	-	-	37.29
Less Provision for non-performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Available for Sale												
Gross	14.52	-	2.05	-	-	-	16.57	-	-	-	-	16.57
Less: Provision for depreciationand NPI.	0.76	-	1.64	-	-	-	2.40	-	-	-	-	2.40
Net	13.76	-	0.41	-	-	-	14.17	-	-	-	-	14
Held for Trading												
Gross	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciationand NPI.	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Total Investments	51.81	-	2.05	-	-	-	53.86	-	-	-	-	53.86
Less: Provision for non-performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciationand NPI.	0.76	-	1.64	-	-	-	2.40	-	-	-	-	2.40
Net	51.05	-	0.41	-	-	-	51.46	-	-	-	-	51.46

\*\* During the year 2022-23 provision of RS.15.50 Lakhs on Govt Securities and 1.24 crores on PMC Bank Investment was made towards depreciation.

Composition of Investment Portfolio As on 31.03.2022.

(Amount in ₹ crore)

	Investments in India							Investments outside India				
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or jointventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or jointventures	Others	Total Investments outside India	Total Investments
Held to Maturity												
Gross	38.90	-	-	-	-	-	38.90	-	-	-	-	38.90
Less: Provision for non-performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Available for Sale												
Gross	14.52	-	2.05	-	-	-	16.57	-	-	-	-	16.57
Less: Provision for depreciationand NPI.	0.60	-	0.40	-	-	-	1.00	-	-	-	-	1.00
Net	13.92	-	1.65	-	-	-	15.57	-	-	-	-	16
Held for Trading												
Gross	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciationand NPI.	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Total Investments	53.42	-	2.05	-	-	-	55.47	-	-	-	-	55.47
Less: Provision for non-performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciationand NPI.	0.60	-	0.40	-	-	-	1.00	-	-	-	-	1.00
Net	52.82	-	1.65	-	-	-	54.47	-	-	-	-	54.47



# अण्णासाहेब नगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve:

(Amount in ₹ crore)

Particulars	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
i) Movement of provisions held towards depreciation on the investments.		
a) Opening balance	0.60	0.45
b) Add: Provisions made during the year	1.40	0.15
c) Less: Write off / write back of excess provisions during the year	2.00	0.60
d) Closing balance		
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	0.80	0.62
b) Add: Amount transferred during the year	0.20	0.18
c) Less: Drawdown (Reversal)	0.50	-
d) Closing balance	0.50	0.80

\*\* IFR maintained is less than 5%.

c) Sale and transfer to from HTM Category:

The value of sales and transfers of securities to /from HTM Category has not exceeded 5% of the book value of Investment held in HTM category at the beginning of the year.

d) Non-SLR investment portfolio:

i) Non-performing non-SLR investments (Amount in ₹ crore)

Sr. No.	Particulars	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
a)	Opening balance	2.05	2.05
b)	Additions during the year since 1st April	-	-
c)	Reductions during the above period	-	-
d)	Closing balance	2.05	2.05
e)	Total provisions held	1.64	0.40





# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## ii) Issuer composition of non-SLR investments:

(Amount in ₹ crore)

Sr. No.	Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of 'Below Investment Grade' Securities		Extent of 'Unrated' Securities		Extent of 'Unlisted' Securities	
		Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
1	-2	-3		-4		-5		-6		-7	
a)	PSUs	-	-	-	-	-	-	-	-	-	-
b)	FIs	-	-	-	-	-	-	-	-	-	-
c)	Banks	29.61	21.90	-	-	-	-	-	-	-	-
d)	Private Corporates	-	-	-	-	-	-	-	-	-	-
e)	Subsidiaries/ Joint Ventures	-	-	-	-	-	-	-	-	-	-
f)	Others	-	-	-	-	-	-	-	-	-	-
g)	Provision held towards depreciation	1.64	0.40	-	-	-	-	-	-	-	-
	Total *	27.97	21.50	-	-	-	-	-	-	-	-

## e) Statement of Securities sold/purchased under REPO transaction:(Amount in ₹ crore)

(Amount in ₹ crore)

Minimum outstanding during the year	Maximum outstanding during the year	Daily average outstanding during the year	Outstanding as on March 31	Minimum outstanding during the year
i) Securities sold under repo	Nil	Nil	Nil	Nil
a) Government securities				
b) Corporate debt securities				
c) Any other securities				
ii) Securities purchased under reverse repo	Nil	Nil	Nil	Nil
a) Government securities				
b) Corporate debt securities				
c) Any other securities				



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

**AMS BANK**

## 4. Asset quality:

### a) Classification of Advances and provisions held as on 31.03.2023

(Amount in ₹ crore)

	Standard		Non-Performing			Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non- Performing Advances	
<b>Gross Standard Advances and NPAs</b>						
Opening Balance	93.14	0.90	9.78	-	10.68	103.82
Add: Additions during the year	-	9.84	2.26	-	12.10	12.10
Less: Reductions during the year	13.61	-	1.44	-	1.44	15.05
Closing balance	79.53	10.74	10.60		21.34	100.87
*Reductions in Gross NPAs due to:						
i) Upgradation	10.53	0.33				
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)			2.82			
iii) Technical/ Prudential16 Write-offs						
v) Write-offs other than those under (iii) above						
<b>Provisions (excluding Floating Provisions)</b>						
Opening balance of provisions held	0.60				4.80	5.40
Add: Fresh provisions made during the year					3.35	3.35
Less: Excess provision reversed/ Write-off loans					-	-
Closing balance of provisions held	0.60				8.15	8.75
<b>Net NPAs</b>						
Opening Balance	92.54				5.88	98.42
Add: Fresh additions during the year	-				8.75	8.75
Less: Reductions during the year	13.61				1.44	15.05
Closing Balance	78.93				13.19	92.12
<b>Floating Provisions</b>						
Opening Balance						
Add: Additional provisions made during the year						
Less: Amount drawn down during the year						
Closing balance of floating provisions						
<b>Technical write-offs and the recoveries made thereon</b>						
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts						
Add: Technical/ Prudential write-offs during the year						
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year						
Closing balance						

### a) Classification of Advances and provisions held as on 31.03.2022

(Amount in ₹ crore)

	Standard		Non-Performing			Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non- Performing Advances	
<b>Gross Standard Advances and NPAs</b>						
Opening Balance	96.42	9.04	6.32	-	15.36	111.78
Add: Additions during the year		-	3.46	-	3.46	3.46
Less: Reductions during the year	3.28	8.14	-	-	8.14	11.42
Closing balance	93.14	0.90	9.78		10.68	103.82
*Reductions in Gross NPAs due to:						
i) Upgradation		-	-			
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)	3.28		4.68			
iii) Technical/ Prudential16 Write-offs						
iv) Write-offs other than those under (iii) above						
<b>Provisions (excluding Floating Provisions)</b>						
Opening balance of provisions held	0.60		-	-	4.47	5.07
Add: Fresh provisions made during the year		-	-	-	0.33	0.33
Less: Excess provision reversed/ Write-off loans					-	-
Closing balance of provisions held	0.60	-	-	-	4.80	5.40
<b>Net NPAs</b>						
Opening Balance	95.82	-	-	-	10.89	106.71
Add: Fresh additions during the year	-	-	-	-	3.13	3.13
Less: Reductions during the year	3.28	-	-	-	8.14	11.42
Closing Balance	92.54	-	-	-	5.88	98.42
<b>Floating Provisions</b>						
Opening Balance	-	-	-	-	-	-
Add: Additional provisions made during the year		-	-	-	-	-
Less: Amount drawn down during the year		-	-	-	-	-
Closing balance of floating provisions		-	-	-	-	-
<b>Technical write-offs and the recoveries made thereon</b>						
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts						
Add: Technical/ Prudential write-offs during the year						
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year						
Closing balance						

(Amount in ₹ crore)

Ratios (in per cent)	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
Gross NPA to Gross Advances	21.16%	10.29%
Net NPA to Net Advances	14.22%	5.94%
Provision coverage ratio	38.20%	44.95%



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

**AMS BANK**

## b) Sector-wise Advances and Gross NPAs

(Amount in ₹ crore)

Sr.No.	Sector*	Current Year FY - 2022-23			Previous Year FY - 2021-22		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i)	Priority Sector						
a)	Agriculture and allied activities	1.73	0.48	0.73%	1.59	-	-
b)	Advances to industries sector eligible as priority sector lending	51.40	7.82	11.85%	53.40	0.66	1.02%
c)	Services						
d)	Personal loans						
e)	Other priority sector	12.86	2.49	3.77%	9.79	0.39	0.60%
	Subtotal (i)	65.99	10.79	16.35%	64.78	1.05	1.62%
ii)	Non-priority Sector						
a)	Agriculture and allied activities						
b)	Industry						
c)	Services						
d)	Personal loans						
e)	Other Non-priority sector	34.88	10.55	10.46%	39.04	9.63	9.28%
	Sub-total (ii)	34.88	10.55	10.46%	39.04	9.63	9.28%
	Total (I + ii)	100.87	21.34	21.16%	103.82	10.68	10.29%

## c) Divergence in asset classification and provisioning

(Amount in ₹ crore)

Sr.	Particulars	Amount
1.	Gross NPAs as on March 31, 2022 as reported by the bank	10.68
2.	Gross NPAs as on March 31, 2022 as assessed by Reserve Bank of India	27.00
3.	Divergence in Gross NPAs (2-1)	16.32
4.	Net NPAs as on March 31, 2022 as reported by the bank	5.88
5.	Net NPAs as on March 31, 2022 as assessed by Reserve Bank of India	21.20
6.	Divergence in Net NPAs (5-4)	15.32
7.	Provisions for NPAs as on March 31, 2022 as reported by the bank	4.80
8.	Provisions for NPAs as on March 31, 2022 as assessed by Reserve Bank of India	7.57
9.	Divergence in provisioning (8-7)	2.77
10.	Reported Profit before Provisions and Contingencies for the year ended March 31, 2022	0.86
11.	Reported Net Profit after Tax (PAT) for the year ended March 31, 2022	0.46
12.	Adjusted (notional) Net Profit after Tax (PAT) for the year ended March 31, 2022 after considering the divergence in provisioning	-2.31

## d) Fraud accounts:

The details information of frauds as well as the provisioning during the financial year 2022-23 below:

(Amount in ₹ crore)

	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
Number of frauds reported	NIL	NIL
Amount involved in fraud (₹ crore)	NIL	NIL
Amount of provision made for such frauds (₹ crore)	NIL	NIL
Amount of Unamortized provision debited from 'other reserves' as at the end of the year (₹ crore)	NIL	NIL

## e) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress:

Disclosure with respect to 'Respect of Stressed Assets' as per RBI circular DOR.No.BP.BC/3/21.04.048/2020-21 dated August 6, 2020: (Amount in ₹ crore)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at the end of the previous half-year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half-year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half-year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at the end of this half-year
Personal Loans	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Corporate persons*	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Of which MSMEs	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Others	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Total	NIL	NIL	NIL	NIL	NIL

\*\*As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

## 5. Exposure:

a) Exposure to real estate sector :

(Amount in ₹ crore)

Category	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
i) Direct exposure		
a) Residential Mortgages -		
Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	7.64	6.09
b) Commercial Real Estate -		
Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifam - ily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	15.04	16.76
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures -		
i. Residential	-	-
ii. Commercial Real Estate	-	-
ii) Indirect Exposure		
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	-	-
Total Exposure to Real Estate Sector	22.68	22.85



# अण्णासाहेब नगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## b) Unsecured advances:

(Amount in ₹ crore)

Particulars	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
Total unsecured advances of the bank	5.70	6.29
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken Estimated value of such intangible securities	NIL	NIL

## 6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs:

### a) Concentration of deposits:

(Amount in ₹ crore)

Particulars	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
Total deposits of the twenty largest depositors	22.85	25.16
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	13.30%	14.77%

### b) Concentration of advances:

(Amount in ₹ crore)

Particulars	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
Total advances to the twenty largest borrowers	18.88	18.92
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	18.72%	18.22%

### b) Concentration of exposures:

(Amount in ₹ crore)

Particulars	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
Total exposure to the twenty largest borrowers/customer	23.80	24.00
Percentage of exposures to the twenty largest borrowers/customers to the total exposure of the bank on borrowers/customers	23.60%	23.12%

### c) Concentration of NPAs:

(Amount in ₹ crore)

Particulars	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
Total Exposure to the top twenty NPA account	10.36	9.69
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	56.18	90.73

## 7. Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund):

(Amount in ₹ crore)

Sr. No.	Particulars	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
i)	Opening balance of amounts transferred to DEA Fund	0.12	0.12
ii)	Add: Amounts transferred to DEA Fund during the year	0.01	0.00
iii)	Less: Amounts reimbursed by DEA Fund towards claims	-	-
iv)	Closing balance of amounts transferred to DEA Fund	0.13	0.12



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

## 8) Disclosure of complaints:

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Ombudsman.

Sr. No	Particulars	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
	Complaints received by the bank from its customers		
1	Number of complaints pending at beginning of the year	Nil	Nil
2	Number of complaints received during the year	Nil	Nil
3	Number of complaints disposed during the year	Nil	Nil
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	Nil	Nil
4	Number of complaints pending at the end of the year	Nil	Nil
	Maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman		
5	Number of complaints pending at beginning of the year (OBO)	Nil	Nil
	Number of maintainable complaints received by the bank from OBOs	Nil	Nil
5.1	Of 5, number of complaints resolved in favor of the bank by OBOs	Nil	Nil
5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by OBOs	Nil	Nil
5.3	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by OBOs against the bank.	Nil	Nil
6	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	Nil	Nil

**Note:** Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in Integrated Ombudsman Scheme, 2021 (Previously Banking Ombudsman Scheme, 2006) and covered within the ambit of the Scheme.



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## b) Top five grounds of complaints received by the bank from customers:

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
	31.03.2023				
Ground - 1	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Ground - 2	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Ground - 3	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Ground - 4	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Ground - 5	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Others	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Total	Nil	Nil	Nil	Nil	Nil
	31.03.2022				
Ground - 1	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Ground - 2	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Ground - 3	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Ground - 4	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Ground - 5	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Others	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Total	Nil	Nil	Nil	Nil	Nil

\*As per Master List for identifying grounds of complaints as provided in Appendix 1 to circular CEPD.CO.PRD.Cir.No.01/13.01.01 3/2020-21 dated January 27, 2021 on 'Strengthening the Grievance Redress Mechanism of Banks'

## c) Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India:

The Reserve Bank of India has not imposed any penalty on the bank for any reason during the financial year 2022-23.

## d) Disclosure requirement as per Accounting Standards (AS-5):

Net Profit or Loss for the period, prior Period items and Changes in Accounting Standards (AS-5):

1) Prior Period items: During the year, there were no material prior period income/expenditure items.

Income & expenditure are generally accounted on accrual basis except in the following cases:

- 1) Interest received on Non Performing Advances is accounted on actual recovery of interest as stipulated by RBI Guidelines.
- 2) Interest on Matured Deposit provided as per current saving account rate up to provisioning quarter. Actual interest payable is accounted at the time of payment as per the policy of the bank prevailing at that
- 3) Dividend on Investment in shares or receipt basis.

## e) Change in Accounting Policy:

Change in Accounting Policy: There is no change in the Significant Accounting Policies adopted during the year ended as compared to those followed in the previous financial year.



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

## 9) Other Disclosures:

### a) Business ratios

(Amount in ₹ crore)

Particular	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
i) Interest Income as a percentage to Working Funds	7.63	8.85
ii) Non-interest income as a percentage to Working Funds	0.51	0.46
iii) Cost of Deposits	5.54	6.13
iv) Net Interest Margin	4.78	6.95
v) Operating Profit as a percentage to Working Funds	-2.52	0.39
vi) Return on Assets	-2.52	-
vii) Business (deposits plus advances) per employee (in ₹ crore)	3.74	3.76
viii) Profit per employee (in ₹ crore)	-7.03	0.63
Working Capital	203.86	204.37
Interest Income	15.56	19.02
Non-Interest Income	1.03	0.94
Operating Profit	-1.83	0.79
Loss	-5.13	-
No.of Staff	7	73
Business	273.00	274.00

### b) Bancassurance business: Nil

### c) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs)

Category of PSLC	Amount of PSLC Sold	No.of Units Sold	Premium Amount per Units	Premium Amount Received
NIL	NIL	NIL	NIL	NIL

### d) Provisions and contingencies:

(Amount in ₹ crore)

Provision debited to Profit and Loss Account	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-22
i) Provisions for NPI	-	-
ii) Provision towards NPA	1.90	0.33
iii) Provision towards NPA As per SAs	1.45	-
iv) Provision made towards Income tax	-	-
v) Other Provisions and Contingencies (PMC-IDR)	1.24	0.40
vi) Other Provisions Investment -IDR	0.16	-

### e) Payment of DICGC Insurance Premium:

(Amount in ₹ crore)

Sr. No.	Particulars	22	Current year FY 2022-23	Previous year FY 2021-
i)	Payment of DICGC Insurance Premium		0.24	0.24
	Sep-22	0.12	0.12	
	Mar-23		0.12	0.12
ii)	Arrears in payment of DICGC premium		-	-

### f) Disclosure of facilities granted to directors and their relatives:

The Bank has complied with the RBI guidelines and no secured and unsecured facilities have been extended to the directors and their relatives.

For Ambavut Jain & Associates LLP  
Chartered Accountants  
FRN 109682W  
Place: Mumbai  
Date: 28/06/2023  
UDIN: 2312630586X0V53361



For ANNASAHAB MAGAR SAHAKARI BANK MARYADIT

Chairman Vice-Chairman Director  
Chief Executive Officer  
Pune-28th June, 2023



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब नगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

## निधी उभारणी व गुंतवणूक :-

बँकेस बँकींग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ नुसार बँकेस कायदानुसार मान्य प्रमाणात झालेल्या उत्पन्नातून निधी उभारणी करणे बंधनकारक असते. सदरचा निधी व गुंतवणूक ही नफा विभागणी व अन्य प्रकारच्या गुंतवणूकीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून बँक करत असते. यामध्ये प्रामुख्याने राखीव निधी, विशेष राखीव निधी, इमारत निधी, निवडणूक व शिक्षण निधी यांचा समावेश होतो. तसेच निधी उपलब्धतेनुसार वेळोवेळी केलेली सरकारी कर्ज रोख्यातील गुंतवणूक व अन्य बँकांमध्ये केलेली गुंतवणूक या मुळे बँकेची उत्पन्न क्षमता वाढण्यास निश्चितच मदत होते.

## व्यवसाय -

अहवाल वर्षाअखेर बँकेच्या एकुण ठेवी रक्कम रुपये १७१ कोटी ८५ लाख व कर्ज वाटप रक्कम रुपये १०० कोटी ८६ लाख एवढे झालेले आहे. अहवाल वर्षात एकुण व्यवसाय २७२ कोटी ७१ लाख एवढा झालेला आहे. अहवाल वर्षा अखेर बँकेची गुंतवणूक रक्कम रुपये ८१ कोटी ४२ लाख एवढी असुन बँकेस तोटा ५ कोटी १२ लाख ७३ हजार आहे.

## संचालक मंडळ :-

बँकेच्या संचालक मंडळाची प्रक्रिया अहवाल वर्ष अखेर सुरु होऊन ती एप्रिल २०२३ मध्ये समाप्त झाली. आज रोजी बँकेकडे सन २०२३-२८ या कालावधीसाठी एकुण १५ संचालक पोटनियमातील तरतुदीनुसार निवडून आलेले असून इतर संचालकाची नियुक्ती चालु आर्थिक वर्षात केली आहे. अहवाल वर्ष अखेर निवडणूकीद्वारे निवडून आलेले १५ संचालक सदस्य असुन २ तज्ञ संचालक असे एकुण १७ संचालक, संचालक मंडळावर अस्तित्वात आहेत.

अ.क्र.	तपशील	वर्षभरातील सभा	सदस्य
१	संचालक मंडळ	११	११
२	व्यवस्थापन मंडळ	०९	०५
३	कर्ज समिती	०४	०५
४	वसुली समिती	०४	०५
५	गुंतवणूक समिती	०४	०५
६	कार्यकारी समिती	००	०५
७	संगणक समिती	०२	०५
८	ऑडिट समिती	०३	०५
	एकुण	३७	-

सेवक वर्ग :- ३१ मार्च २०२३ अखेर सेवक रचना

अ.क्र.	पदनाम	संख्या
१	मुख्य कार्यकारी अधिकारी	०१
२	असिस्टंट जनरल मॅनेजर	०५
३	सहाय्यक व्यवस्थापक वर्ग १	०४
४	सहा. व्यवस्थापक वर्ग २	१४
५	लेखनिक	१५
६	सहाय्यक लेखनिक	२३
७	शिपाई	०८
८	शिपाई कम ड्रायव्हर	०२
	एकुण	७२





# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

## सभासद शिक्षण व प्रशिक्षण तपशिल (विषय क्र. ११)

केंद्र सरकारने केलेल्या ९७ व्या घटना दुरुस्तीचे अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने आपल्या कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करून सभासद शिक्षण व प्रशिक्षण यास विशेष महत्व दिलेले आहे. आपल्या बँकेने सभासद प्रशिक्षणासाठी प्रत्येक शाखास्थरावर नियोजन केलेले आहे. सदरचे प्रशिक्षण हे संबंधीत शाखेच्या वर्धापन दिनाचे दिवशी शाखावार घेण्यात येईल याचा तपशिल खाली दिलेला आहे. तरी सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की या दिवशी आपण बँकेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणास आवश्यक उपस्थित रहावे ही विनंती.

अ.क्र.	शाखा	दिनांक	वेळ
१	भोसरी	३० नोव्हेंबर २०२३	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
२	चाकण	१२ फेब्रुवारी २०२४	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
३	चिखली	५ डिसेंबर २०२३	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
४	कोरेगांव भिमा	३ सप्टेंबर २०२३	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
५	राजगुरुनगर	२३ मार्च २०२४	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
६	आकुर्डी	४ मार्च २०२४	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
७	शिंदे वासुली	२ फेब्रुवारी २०२४	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
८	संगमनेर	२ मे २०२४	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
९	दिधी	६ जानेवारी २०२४	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
१०	मांजरी बु।।	१ ऑक्टोबर २०२३	सकाळी ११.०० ते दुपारी १.००
११	मुख्य कार्यालय	२४ ऑगस्ट २०२३	सकाळी ११.०० ते दुपारी १.००

टिप : काही अपरिहार्य कारणामुळे वरील प्रमाणे प्रशिक्षणाचे दिवशी किंवा वेळेत काही बदल झाल्यास आपणांस पुर्वसुचना देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

## सभासद/खातेदारांसाठी सुचना :-

- १) सभासद व खातेदारांनी आपले खात्यावर नियमित व्यवहार करावेत, अन्यथा मागील सलग २ वर्षे खात्यावर काहीच व्यवहार न झालेल्या खात्यावरील संपूर्ण रकम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केली जाईल, याची नोंद घ्यावी.
- २) ज्या सभासद/खातेदारांनी अद्याप आपल्या आधार कार्ड क्रमांकाची नोंद आपल्या खात्याशी केली नसेल त्यांनी ती त्वरीत करून घ्यावी. तसेच सभासदांनी/खातेदारांनी आपले बँकेतील खात्यासंबंधीची के.वाय.सी. पुर्तता त्वरीत करावी, अन्यथा अशा खात्यावरील व्यवहार थांबवणेचा अधिकार व्यवस्थापनास राहिल.
- ३) बदलेल्या पोटनियमानुसार एका भागाची दर्शनी किंमत रकम रुपये २५/- वरून रकम रुपये १,०००/- झालेमुळे भागाचे नक्त मुल्य रुपये १८९१.२४ असे झालेले आहे.
- ४) बँकेच्या मंजूर पोटनियमानुसार एका भागाची किंमत किमान रुपये १,०००/- झालेमुळे ज्या सभासदांची भाग रकम रुपये १,०००/- पेक्षा कमी आहे. अशा सभासदांनी उर्वरीत भाग रकम त्वरीत जमा करावी.
- ५) ज्या सभासदांनी अद्याप आपले नवीन भाग दाखले घेतलेले नाहीत अशा सभासदांनी आपले पासपोर्ट साईजचे दोन फोटो व आधार कार्ड प्रत जमा करून घेऊन जावेत.
- ६) डेबीट कार्डची माहिती गोपनीय ठेवण्यात यावी. सदर डेबीट कार्डचा पिन व सी व्ही व्ही ची माहिती बँकेकडून विचारली जात नाही. कोणतीही बँक फोन/इंटरनेट/ई-मेल वरून आपल्या क्रेडिट/डेबीट/एटीएम कार्डचा नंबर/पासवर्डची माहिती विचारत नाही. अशा प्रकारे कोणत्याही बँकेतून फोन आल्यास सदर फोनवर कोणतीही माहिती देऊ नये. तसेच कोणत्याही फेक लिंकला प्रतिसाद देऊ नये.
- ७) आयकर कायद्यातील तरतुदीनुसार सभासदांच्या व खातेदारांच्या बँकेकडील सर्व शाखांमधील एकत्रित एकूण ठेवीवरील (हफतेबंद ठेवीसह) वार्षिक व्याज रुपये ४०,०००/- व त्यापेक्षा अधिक असल्यास तसेच जेष्ठ नागरीकांसाठी रुपये ५०,०००/- व त्यापेक्षा अधिक असल्यास, बँकेस आयकर कपात करणे बंधनकारक असल्याने ठेवीदारांनी फॉर्म 15G/15H आपल्या शाखेत नविन ठेव ठेवताना तसेच ठेव नुतनीकरण करताना सादर करावेत.
- ८) बँकेच्या सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी आपला सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक/ ई-मेल आयडी बँकेच्या दप्तरी नोंद करावी म्हणजे आपल्या खात्यावर केलेल्या सर्व व्यवहारांची माहिती आपणांस एसएमएस द्वारे मिळणेस सोईस्कर होईल.



सहकार संजीवनी

# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

• Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) • E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक

AMS BANK

Annasaheb Magar Sahakari Bank Maryadit, Bhosari

F Y 2022-23

## AUDIT RATING FOR THE YEAR 2022-23

Based on CAMELS rating guidelines issued by Commissioner for Co-operation, Maharashtra State, we have classified the Bank in "C" Class. All the factors have taken in to account mentioned in CAMELS Rating, which is divided in 6 main headings. Also, we have observed that bank has followed RBI guidelines.

Marking is not only dependent on any single factor. After calculating all factors, the bank has earned 343.50 Marks. (For Details See Annexure 10) The summary is given as under

### COMPOSITE RATING

For assigning a composite rating, based on marks allotted to the components, marks for cash component is to be worked out based on the weights given below.

SR. NO.	CAMELSC MODE	STANDARD WEIGHTS	Marks as per separate Category	Average Marks
1	Capital Adequacy	15%	68.50	10.28
2	Asset quality	25%	34.00	8.50
3	Management	15%	75.50	11.33
4	Earnings	20%	13.00	2.60
5	Liquidity	15%	76.50	11.48
6	Systems and Control	10%	76.00	7.60
	TOTAL	100%	343.50	51.78

### Conclusion

The bank should take into accounts all irregularities, deficiencies pointed out in the report. BOD should personally look in the matter. All deficiencies should be removed and rectified as early as possible. The rectification should be done in its letter and spirit and not only for formality. The deficiencies should not be repeated. Rectification report should be placed before Audit committee and BOD.

We are thankful to the Chairman, Vice Chairman, members of the board, CEO and Staff members for co-operation rendered by them during our audit.

For Ambavat Jain & Associates LLP  
Chartered Accountants  
FRN 109681W

  
CA Sanjay Pawar  
Partner



Place : Mumbai

Date : 28/06/2023

UDIN : 23126305BGXOVS3361



# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

## आर्थिक स्थिती

(आकडे रुपये लाखात)

अ.नं.	तपशिल	२०१९	२०२०	२०२१	२०२२	२०२३
१	वसुल भाग भांडवल	८५४.७६	८२९.४४	८६५.१३	८६५.७३	९१९.७१
२	भांडवली निधी	२०८८.८९	२११६.०४	२२१२.०८	२२४६.१४	१४२१.१५
३	ठेवी	१७४००.३१	१६६४१.६९	१७२१७.२६	१७०३५.७१	१७१८५.६५
४	सभासद कर्जे	११०५१.४९	१०६४२.२३	१११७७.९६	१०३८२.२६	१००८६.६३
५	गुंतवणूक	६९६६.३०	६९५८.१३	७३४४.०९	७५३२.२१	८१४२.१३
६	उत्पन्न	२१२८.३६	१९४८.०९	१९८०.४८	१९०२.३५	१६५८.९०
७	खर्च	१९९०.६८	१८८६.५५	१९४७.७८	१८५६.६४	२२१०.४७
८	निव्वळ नफा/तोटा	१३७.६८	६१.५४	३२.७३	४५.७१	(५१२.७४)
९	भरलेला आयकर	५१.००	२०.००	२२.९८	००.००	१२४.४२
१०	निव्वळ निष्क्रिय जिदगी प्रमाण	८.०५%	४.५८%	४.८३%	०३.६६	१४.२२
११	भागभांडवल पर्याप्त प्रमाण (CRAR)	२३.१३%	२३.११%	२०.१४%	३०.४४%	२३.३६
१२	भागभांडवलाचे नक्त मूल्य (NW)	२३१२.५८	२२६३.६२	२१७०.६६	२३७४.९२	१७३९.३९
१३	भागांची दर्शनी किंमत	१०००	१०००	१०००	१०००	१०००
१४	भागाचे नक्त मुल्य (PSV)	२७०५.५०	२७२९.०९	२५०९.०५	२७४५.१६	१८९१.२४
१५	सभासद संख्या	७७२९	७५५५	७५९२	७४१५	७४५२.००
१६	ठेवीदार संख्या	४००५४	४०५७९	४२९३८	३९७९७	४०३१९
१७	कर्जदार संख्या	२२०८	१८१४	१७७४	१५४८	१५४९
१८	निष्क्रिय जिदगी खातेदार संख्या	७४	४९	५७	५३	१४१
१९	ऑडीट वर्ग	'ब'	'ब'	'ब'	'ब'	'क'

## मुख्य कार्यालय अधिकारी वर्ग



सौ.संध्या द्विवेदी  
(अकॉंट विभाग प्रमुख)



श्री. संजय साळुंके  
(प्रशासन विभाग प्रमुख)



श्री. तुषार मखामले  
(कर्ज वसुली व्यवस्थापक)



श्री. नितीन मोरे  
(संगणक विभाग प्रमुख)



श्री. अमित फुगे  
(समाशोधन विभाग प्रमुख)



श्री. निलेश चव्हाण  
(कर्ज वसुली अधिकारी)

## शाखा व्यवस्थापक वर्ग



श्री. धनाजी मोझर (ए.जी.एम)  
(ऑडिट विभाग प्रमुख व शाखाव्यवस्थापक (कर्ज विभाग प्रमुख व शाखाव्यवस्थापक चाकण भोसरी))



श्री. माणिक येळवंडे (ए.जी.एम)



सौ. कांचन होले  
(शाखाव्यवस्थापक - चिखली)



श्री. प्रशांत भोसले  
(शाखाव्यवस्थापक - कोरेगाव भिमा)



श्री. संतोष भागवत  
(शाखाव्यवस्थापक - राजगुरुनगर)



श्री. धोंडिराम पाटील  
(शाखाव्यवस्थापक - शिंदे वासुली)



श्री. गणेश गांडोळे  
(शाखाव्यवस्थापक - संगमनेर)



श्री. स्वप्निल कोंटकर  
(शाखाव्यवस्थापक - दिधी)



श्री. शशिकांत पोतदार  
(शाखाव्यवस्थापक - मांजरी बु.)



बँकेचे नवनिर्वाचीत संचालक मंडळ  
सदस्य २०२३- २०२८

निवडणूक निर्णय अधिकारी यांचा सत्कार  
करताना बँकेचे अध्यक्ष मा. नंदकुमार लांडे  
व उपाध्यक्ष सीए. अमेय दर्वे



बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे  
अभिनंदन करताना  
मा. आमदार महेशदादा लांडगे

बँकेच्या २३ व्या वर्धापन दिनास  
मा. आमदार दिलीपराव मोहिते पाटील  
यांची सदिच्छा भेट





# अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.

☎ : ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स : ०२०-२९८६०५६२

● Visit us : [www.amsbank.in](http://www.amsbank.in) ● E-mail : [asmbankbsr@gmail.com](mailto:asmbankbsr@gmail.com)

## २४ वा वार्षिक अहवाल

<b>मुख्य कार्यालय</b>	६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे ४११ ०३९.	☎ : ०२०-२९८६०५६३ / २९८६०५६२ (टेलिफॅक्स) ☎ : ९०९६०५४८५१ Email : <a href="mailto:asmbankkbsr@vsnl.net">asmbankkbsr@vsnl.net</a> / <a href="mailto:asmbankbsr@gmail.com">asmbankbsr@gmail.com</a>
<b>भोसरी</b>	६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे ४११ ०३९.	☎ : ०२०-२९८६०५७६ / २९८६०५७७ ☎ : ९५६९०६५९६८ Email : <a href="mailto:annasahebmagar_pune@yahoo.in">annasahebmagar_pune@yahoo.in</a> / <a href="mailto:asmbankbsr@gmail.com">asmbankbsr@gmail.com</a>
<b>चाकण</b>	शिवाजी चौक, रामकृष्ण बिल्डींग, नाणेकरवाडी, चाकण, पुणे ४१२ १०५.	☎ : ०२१३५-२४९५२९ / २४९५२२ ☎ : ९५६९०६५९६५ Email : <a href="mailto:asmbankckn@gmail.com">asmbankckn@gmail.com</a> / <a href="mailto:asmbankckn@rediffmail.com">asmbankckn@rediffmail.com</a>
<b>चिखली</b>	पवार बिल्डींग, चिखली-पिंपरी रोड, कुदळवाडी, चिखली, पुणे - ४१२ ११४.	☎ : ०२०-२७४९३९६४ / २७४९३९६५ ☎ : ९५६९०६५९६६ Email : <a href="mailto:asmbankckl@gmail.com">asmbankckl@gmail.com</a> / <a href="mailto:asmbank308@yahoo.com">asmbank308@yahoo.com</a>
<b>कोरेगाव भिमा</b>	साईराम आर्केड, आनंदनगर, कोरेगाव भिमा, ता. शिरूर, जि. पुणे - ४१२ २१४.	☎ : ०२१३७-२५२२८८ / २५२२९९ ☎ : ९०९६०५४८५३ Email : <a href="mailto:asmbkbb@yahoo.in">asmbkbb@yahoo.in</a>
<b>राजगुरुनगर</b>	टाकळकर बिल्डींग, मि. क्र.४४६, राक्षेवाडी, पाबळ रोड, राजगुरुनगर, पुणे ४१० ५०५.	☎ : ०२१३५-२२२०३६ / २२२०३७ ☎ : ९८६००९७०४४ Email : <a href="mailto:asmbankrjn@gmail.com">asmbankrjn@gmail.com</a>
<b>आकुर्डी</b>	सर्व्हे.नं. ४९/८५, गाळा नं.९ व १०, एन.बी.आर्केड, मेन रोड, आकुर्डी, पुणे ४११ ०३५.	☎ : ०२०- २७२४१२१२ / २७२४१२१३ ☎ : ८६०००९९८५७ Email : <a href="mailto:asmbankakd@gmail.com">asmbankakd@gmail.com</a>
<b>शिंदे वासुली</b>	करण कॉम्प्लेक्स, शिंदे वासुली फाटा, ता. खेड, जि. पुणे ४१० ५०१.	☎ : ०७७५७०६२२९० ☎ : ९०९६०६११०६ Email : <a href="mailto:asmbanksw@gmail.com">asmbanksw@gmail.com</a>
<b>संगमनेर</b>	स. नं. १४३, वीर सावरकर रोड, ता. संगमनेर, जि. अहमदनगर ४२२ ६०५.	☎ : ०२४२५-२२२३२५ / २२२१७१ ☎ : ९०९६०००६११ Email : <a href="mailto:asmbanksng@gmail.com">asmbanksng@gmail.com</a>
<b>दिघी</b>	रोडे हॉस्पिटल जवळ, दिघी, पुणे ४११ ०१५.	☎ : ०२०-२७१५१२२१ / ६५६९०६१ ☎ : ९५६९०६५९६९ Email : <a href="mailto:asmbankdighi@gmail.com">asmbankdighi@gmail.com</a>
<b>मांजरी बु ॥</b>	राऊत सदन महादेव नगर, मांजरी बु ॥ ता. हवेली, जि. पुणे ४१२ ३०७.	☎ : ७०२८०३१५०१ / ७०२८०३१५०२ Email : <a href="mailto:asmbankmanjari@gmail.com">asmbankmanjari@gmail.com</a>

शाखा विस्तार

## \* आमची वैशिष्ट्ये \*

- ATM सेवा उपलब्ध
- ठेवीवर आकर्षक व्याजदर
- भारत बील पे सुविधा उपलब्ध
- NEFT व RTGS सुविधा
- कोअर बँकिंग सुविधा
- कर्जाच्या विशेष व सुलभ योजना
- स्वप्नपूर्ती घरकर्ज योजना
- सोने तारण, राष्ट्रीय बचतपत्रे,  
आयुर्विमा पॉलीसीजवर त्वरीत कर्ज
- पाच लाखापर्यंतच्या ठेवीवर विमा संरक्षण
- सर्व शाखामार्फत लॉकर्स सुविधा उपलब्ध